

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा
योजना, १९८२ -
वर्गणीच्या दरातील वाढ.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक गविधो-१०८९/प्र.क. ६६४/८९/विमा,
संज्ञालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ फेब्रुवारी १९९०.

संदर्भ :- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक गविधो-१०८९/प्र.क. ६६४/८९/विमा, दिनांक ८ जानेवारी १९९०.

निर्णय :- संदर्भाधीन दिनांक ८ जानेवारी १९९० च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजनेच्या वर्गणीचे दरात दिनांक १ जानेवारी १९९० पासून ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. वर्गणीचे दरात वाढ केल्यामुळे तसेच प्रचलित नियमांतील विविध तरतुदींचा आढावा घेऊन त्या अनु-
वर्णाने राज्य शासकीय गट विमा योजना, १९८२ च्या नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्य-
वाही स्वतंत्रपणे करण्यात येत आहे. तथापि ह्या सुधारणा केली सुधारित नियम प्रकाशित करण्यात काही कालावधी लागण्याचा संभव आहे. यातून सुधारित नियम प्रकाशित होईपर्यंतची गट विमा योजनेबाबतची प्रकरणे निकालात काढण्याकरिता खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

[१] वर्गणीचे वाढीव दर दिनांक १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले असल्याने गट विमा योजनेच्या वर्षांपेन दिनांत आंतर बदल झालेला आहे. वापुटे योजनेचा वर्षांपेन दिन "१ मे" रोजी "१ जानेवारी" असा राहील. सदर योजनेचा पुढील वर्षांपेन दिवस १ जानेवारी १९९१ असा असेल. त्यामुळे दिनांक २ जानेवारी १९९० नंतर शासकीय सेवेत नियमित रीत्या नियुक्त झालेल्या किंवा नियमित बदोन्नतीमुळे वर्ग बदललेल्या कर्मचा-यांच्या वर्गणीच्या दरात "१ मे" रोजी पुढील "१ जानेवारी" पासूनच बदल होतील.

[२] गट विमा योजनेचे तमासदत्त यापूर्वीच प्राप्त झालेल्या तसेच दिनांक १ जानेवारी १९९० रोजी किंवा तत्पूर्वी शासकीय सेवेत "नियमित रीत्या" स्थानापन्न असलेल्या सर्व कर्मचा-यांच्या वर्ग-
चारीनुसार सुधारित दराने वर्गणी संबंधितांकडून जानेवारी १९९० पासून वसूल करण्यात यावी.

[३] दिनांक २ मे १९८९ ते ३१ डिसेंबर १९८९ पर्यंतच्या कालावधीत नियमित रीत्या नियुक्त झालेल्या/बदोन्नत झालेल्या कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी १९९० पासून गट विमा योजनेचे तमा-
सद केली ह्याचे व त्यांच्या वर्गचारीनुसार सुधारित दराने वर्गणी वसूल करण्यात यावी.

[४] दिनांक २ जानेवारी १९९० ते ३१ डिसेंबर १९९० या कालावधीत शासकीय सेवेत नियमित नियुक्त होणा-या कर्मचा-यांकडून संदर्भाधीन दिनांक ८ जानेवारी १९९० च्या शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील विवरणपत्रात स्तंभ २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे केवळ विमा संरक्षणाच्या हप्त्याची वसुली करण्यात यावी. गट विमा योजनेच्या पुढील वर्षांपेन दिनांत म्हणजे दिनांक १ जानेवारी १९९१ रोजी त्यांना गट विमा योजनेचे नियमित तमासद केली घेऊन बघत निधी व विमा संरक्षणाच्या हप्त्याची रक्कम मिळून पूर्ण दराने [म्हणजेच दिनांक ८ जानेवारी १९९० च्या शासन निर्णयातील परि-
१ मधील विवरणपत्रात स्तंभ २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे] वर्गणी वसूल करण्यात यावी.

[५] गट विमा योजनेच्या वर्गणीचे दर बदलल्यामुळे बघत निधीचे लाभ प्रदानाचे परिगणितिय तत्त्वांत देखील बदल होणार आहेत. तथापि त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सुधारित तक्ते प्रसारित होईपर्यंत गुट्यु, सेवानिधुत्ती, राजीनामा, इत्यादी कारणांमुळे ज्यांचे तदत्तत्व १ जानेवारी १९९० पासून पुढे तपुष्टात येणार आहे त्यांना बघत निधीतील संचित रकमेचे प्रदान पूर्ण शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक गविधो-१०८८/प्र.क. ९/८८/कोषांगारे-५, दिनांक १ सप्टेंबर १९८८ अन्वये प्रसारित झालेल्या परिगणितिय तत्त्वांनुसार करण्यात यावे व सुधारित तक्ते प्रसारित झाल्यावर करवाच्या रकमेचे पुरक देयक मंजूर केली प्रदाने करण्यात यावीत.

[६] गट विमा योजनेच्या वर्गणीचे दरात वाढ झालेली असल्याने लेखांकन पद्धतीत देखील सुधारणा करण्यात येत आहे. सुधारित दराने वसूल करण्यात यावयाच्या वर्गणीतून संचित [बघत] निधी आ पि

आधुनिक निधी यांत जमा करावयाच्या रकमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

वर्ग	वर्गणीचे दर दरमहा	संशोधित [अधून] निधीत जमा होणारी रकम	आधुनिक निधीत जमा [विभागाच्या संरक्षणाचा] होणारा हप्ता
	[रुपये]	[रुपये]	[रुपये]
वर्ग-१	१२० [एकशे वीस]	८४ [चौ-यांशी]	३६ [उत्तीस]
वर्ग-२	५० [साठ]	४२ [विंशतीस]	८ [अठरा]
वर्ग-३	३० [तीस]	२१ [एकवीस]	९ [नऊ]
वर्ग-४	१५ [पंधरा]	१०.५० [सव्ये दहा व पन्नास पैसे]	४.५० [सव्ये चार व पन्नास पैसे]

३. सर्व विभाग प्रमुखांनी / कार्यालय प्रमुखांनी गट विमा योजनेचे सुधारित नियम, परिगणितोद्य तसे प्रसारित होईपर्यंत वरील स्पष्टीकरणात्मक सुचनांनुसार स्वीयेकडील गट विमा योजनेची प्रकरणे निकालात काढावीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्र. वृ. लोखंडे,

कार्यासन अधिकारी,
वित्त विभाग.

प्रति

महालेखापाल [लेखा व अनुसंधान] -१, महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल [लेखा व अनुसंधान] -२, महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल [लेखा परीक्षा] -१, महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल [लेखा परीक्षा] -२, महाराष्ट्र, नागपूर.
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.
उप संचालक, लेखा व कोषागार, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक.
अभिधान व लेखा अधिकारी, मुंबई.
निमाती लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
मंत्रालयाचे सर्व विभाग,
सर्व विभागीय आयुक्त,
मंत्रालयीन विभागांखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी / उप कोषागार अधिकारी,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र तसेच, कोषनिकेत रोड, नवी दिल्ली.
जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
गिळंड नस्ती, कार्यासन विभाग.

प्रसिद्धाद्वारे.

एच-१२०१ (१५०००-१-१५-२-२०) अ.